

शासकीय आदिवासी आश्रमशाळांतून अपघाती  
मृत्यु होणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थीनीच्या  
पालकांना अनुकंपा म्हणून देण्यात येणाऱ्या  
मंजूर सानुग्रह अनुदानात वाढ करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक : एएससी-१०९३/२८२७३/(१९४५)/का.१३

मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०० ०३२

दिनांक : २३ मार्च, १९९२

वाचा :- शासन निर्णय, समाजकल्याण व क्रिडा विभाग क्र. एएससी-१०८१/५६९५६ / का.१५, दिनांक २४ फेब्रुवारी, १९८२.

शासन निर्णय :- शासन निर्णय, समाजकल्याण व क्रिडा विभाग क्रमांक एएससी - १०८१/५६९५६/का.१५, दिनांक २४ फेब्रुवारी, १९८२ अन्वये शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये आदिवासी विद्यार्थी/विद्यार्थीनीच्या नैसर्गिक आपत्ती वा अपघाती मृत्यु प्रकरणी त्यांच्या पालकांना अनुकंपा म्हणून रुपये ५००० सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात येते. या सानुग्रह अनुदानाच्या रकमेत वाढ करण्याचा प्रश्न शासनाच्या काही काळ विचाराधीन होता. शासन आता असे आदेश देत आहे की, शासकीय आदिवासी आश्रमशाळेत शिक्षण घेत असताना त्याचा/तिचा नैसर्गिक आपत्ती, अपघात वा आटोक्या बाहेरील कारणामुळे मृत्यु झाल्यास मृत विद्यार्थी/विद्यार्थीनीच्या पालकांस रुपये १५,०००/- (रुपये पंधरा हजार फक्त) सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात यावे. हे आदेश शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून लागू होतील.

२. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी अशा घटना त्यांच्या निर्दर्शनास येताच तात्काळ योग्य ती चौकशी/शहानिशा करून संबंधित मृत विद्यार्थी/विद्यार्थीनीच्या पालकांस रुपये १५,०००/- मृत्यु घडलेल्या तारखेपासून १५ दिवसाचे आत अदा करावेत.

३. सदर बाबतीत होणारा खर्च संबंधित लेखाशिर्षाखाली खर्ची टाकावा व मंजूर अनुदानातून भागवावा. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्र. १५१/९२/व्यय-१३, दिनांक १८.२.९२ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

( सुगंधा बने )

उप सचिव